

जाहीर सूचना

ह्याद्वारे सर्व संबंधितांना सूचित करण्यात येते की

(१) कुशल हाकेल (अपार्टमेंट क्र. ००१),

(२) (अ) टोलिवर शामजी सेठिया, (ब) हरिन सेठिया व (क) निगर सेठिया (अपार्टमेंट क्र. १०१), (३) (अ) आत्माराम जेठानंद छाबडिया व (ब) मीना आत्माराम छाबडिया (अपार्टमेंट क्र. २०१ व २०२), (४) (अ) सचिन केदारनाथ वर्मा व (ब) कनिका सचिन वर्मा (अपार्टमेंट क्र. ३०१ व ३०२), (५) देविना तुषार देसाई ऊर्फ देविना देवांग मेहता (अपार्टमेंट क्र. ४०१ व ४०२), (६) (अ) डॉ. मोहित हसनकुश भट्ट व (ब) डॉ. वैश्वी मोहित भट्ट (अपार्टमेंट क्र. ५०१) (एकत्रितपणे “मालक”) हे सर्व व्यक्ती त्यांच्या संबंधित अपार्टमेंटचे, जे त्यांच्या नावांसमोर नमूद करण्यात आले आहे, “सुखदा” या जुन्या (सध्या पाडलेल्या) इमारतीमधील मूळ मालक होते. वरील मालकांनी आमच्या अशिलाना विकास अधिकार दिनांक २५ नोव्हेंबर, २०२४ रोजीच्या विकास काराद्वारे (जो कारा सब-नोंदणी अधिकाऱ्याकडे अनुक्रमेण ३१ मार्च, २०२५ रोजी नोंदणीकृत झाला आहे) (एकत्रितपणे “विकास कारार”) यांच्यामार्फत खाली नमूद केलेल्या परिशिष्टात दिलेल्या भूखंडासंदर्भात विकास हक्क प्रदान केले आहेत. कोणत्याही व्यक्तीस विक्री, हस्तांतरण, बदलविणे, देणगी, विकास अधिभार, तारणा, शुल्क, सार्वती हक्क, ट्रस्ट, वारसा, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, अनुज्ञा, भाडेकरार, उप-भाडेकरार, तावा, वापराचा हक्क, काराराधारित हक्क, देखभाल हक्क, मार्गाचा हक्क, रसीदवर, वारसाहक्क, अडथळा इत्यादी कोणत्याही प्रकारा या भूखंडावर किंवा त्याच्या कोणत्याही भागावर काहीही दावा असल्यास, अशा सर्व व्यक्तींनी खालील पत्त्यावर लेखी स्वरूपात त्यांच्या दावांचे समर्थन करणाऱ्या दस्तऐवजांच्या प्रतींसह, तसेच खाली नमूद केलेल्या ईमेल पत्त्यावर स्कॅन केलेल्या दस्तऐवजांसह ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत कळवावे, अन्यथा अशा कोणतेही दावे दुरुलक्ष मानले जातील व असे दावे त्यांनी स्वैच्छेने मागे घेतलेले आणि/किंवा त्यागलेले असे समजले जाईल. पत्ता:- ५०२-५०३, बी-विंग, ५ वा मजला, ३६ रॉड रोड, फॅब इंडिया वरील, वॉट्रे (पश्चिम), मुंबई - ४०० ०५०. ईमेल: fianian@preceptlegal.in आणि stal@preceptlegal.in

परशिष्ट

सांताक्रूझ येथील गझदर प्रायव्हेट योजनेअंतर्गत प्लॉट क्र. ई-३ या फ्रीहोल्ड भूखंडासंबंधी, सी.टी.एस. क्र. जी/३७१ व महापालिका एच वर्ड ई. क्र. २९४७ (१)(२), ज्याचे क्षेत्रफळ मालमत्ता नोंदवहीनुसार ८३६.१३ चौस मीटर इतके आहे, सरोजिनी रोड, सांताक्रूझ (पश्चिम), मुंबई - ४०००५४ येथे स्थित असून, त्या भूखंडाच्या सीमा पुढीलप्रमाणे आहेत:-

उत्तर दिशेस : सी.टी.एस. क्र. जी/३६९-डी असलेला प्लॉट

दक्षिण दिशेस : सी.टी.एस. क्र. जी/३७२ असलेला प्लॉट

पूर्व दिशेस : सी.टी.एस. क्र. जी/३६९-बी व जी/३६९-ए असलेले प्लॉट

पश्चिम दिशेस : रस्ता

मुंबई, दिनांक ०६ ऑगस्ट, २०२५

सही/-

प्रेसेंट लींगल, वकील यांचेवतीने

फ्लेनिन जी. डिसोझा, भागीदार

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that we are negotiating to purchase from Mr. Harinder Singh and Mr. Sumit Sablok a property comprising residential premises and shares issued in relation thereto more particularly described in the **Schedule** hereunder written and hereinafter collectively referred to as the “**said Property**”. Mr. Harinder Singh and Mr. Sumit Sablok claim to be the owners and seized and possessed of the said Property and we are investigating the title of Mr. Harinder Singh and Mr. Sumit Sablok to the said Property. All persons having any right, title, interest claim or demand against or in or upon the said Property by way of inheritance, mortgage, possession, acquisition, sale, gift, lease, sub-lease, assignment, right of way or easement, tenancy, exchange, bequest, succession, lien, charge, trust, maintenance, lis-pendens, attachment, licence, pledge, decree or order of any court of law, tribunal or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing, to the undersigned within fourteen (14) days from the date of publication hereof together with photocopies of documents in support of their claim, failing which such right, title, benefit, interest, claim and/or demand, if any, shall be deemed to have been waived and/or abandoned, and the process of the investigation of title shall be concluded and we may proceed in concluding the purchase transaction.

SCHEDULE

(Description of the said Property)

Residential premises being flat no.902 admeasuring 102.54 square meters carpet area [as defined under the provisions of the Real Estate (Regulation and Development Act, 2016)] equivalent to 1104 square feet with exclusive balcony area admeasuring 2 square meters on the 9th floor in Wing G of a free sale building no.3 known as 'Kanakia Paris' constructed on at that place and parcel of land bearing CTS No.629/1284/B (earlier forming part of CTS No.629) of revenue village Bandra (East), Taluka Andheri, in the Registration Sub-District of Andheri, District Mumbai Suburban, situated, lying and being at Ambedkar Nagar, Government Colony, Bandra, Kherwadi, Bandra (East), Mumbai 400051 along with the right to use 2 parking spaces bearing nos. 125 and 126 in Basement 1 of the said building and 10 (Ten) fully paid-up shares Rs.50/- (Rupees Fifty only) each bearing distinctive numbers from 3631 to 3640 (both inclusive) represented through share certificate no.346 issued by Kanakia Paris Co-operative Housing Society Limited

Dated the :- 06 August, 2025

Gnanesh Mehta,

Satish Mehta, Mona Mehta

8 Phoolrani, Sahitya Sahawas,

Kalanagar, Bandra East,

Mumbai – 400051

Contact: 9820147567

	पॉ. कार्या. : १वा मजला, अंतरिक्ष भवन, २२, के.जी.मार्ग, नवी दिल्ली-११०००१, दूर. : ०११-२३३५७१७१, २३३५७१७२, २३७०५४१४, वेब. : www.pnbhousing.in राष्ट्रा घाटा : ३०२, तिसरा मजला, आर्कड, १०० मंगरी बायपास रोड, मोठा बाजार जवळ, विरार (पश्चिम) महाराष्ट्र-४०१३०३ कच्चा सूचना (स्थावर मिळकतीसाठी) ज्याअर्थी, निम्नव्याखरीकारांनी पीएचबी हाऊसिंग फायनान्स लि. चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिस्चुरिटीयव्हेशन अँड रिस्कन्ट्रोलन ऑफ फायनान्सिअल असेट्स अन्वये आणि एम्पोसमेंट ऑफ सिस्चुरिटी इंस्ट्रेट ऑव्हर, २००२ च्या नियम ८(१) च्या अनुपालनात आणि कलम १३(१२) सहवाचता सिस्चुरिटी इंस्ट्रेट (इन्फोर्मंट) कलम, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून प्रत्येक खात्यासमोरील ताखेस एक मागणी सूचना जारी करून संबंधित कर्जदारांना प्रत्येक खात्यासमोर दिलेल्या रकमेची परतफेड सदां सूचनेच्या प्राप्तीची ताखी/सूचनेच्या ताखेपासून ६० दिवसांत करण्यात सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्यास याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नव्याखरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकती/तीं चा कच्चा त्याग/किता सदां अर्जच्या कलम १३(४) सहवाचता सदां रक्कमच्या निमम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून प्रत्येक खात्यासमोर नमूद ताखेस येवता. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीची व्यवहार करू नये आणि मिळकतीची केलेला कोपोवती व्यवहार पीएचबी हाऊसिंग फायनान्स लि. च्या रकमा व कर्ज करतारामागे त्यावरील व्याज अशा रकमेसाठी भराअर्थीन रावील. लि. च्या रकमा व कर्ज करतारामागे त्यावरील व्याज अशा रकमेसाठी भराअर्थीन रावील. कर्जदारांचे लक्ष तातूपा मागोच्या विमोचनकारिता उपलब्ध ठेकेच्या संदर्भात अर्जचे कलम १३ चा उप-कलम (८) च्या तत्सुदीकडे वेधण्यात येत आहे.				
कर्ज घेऊन क्र. एचओय/सीआयआय/३११/८९०१३ सा.का. : विरार	कर्जात/हस्त-करीतार/सीडार / सोपे घेत सारंग बन्धु १२-०२-२०२५	मागणी घेण्याची ताखी १२-०२-२०२५	वकीत राखम क. १६,६२,११२.४५/- (एकडे सहावीस लाख बसवण हजार एकडे बारा आणि पंचेबाहीस वीसे पाश) १२-०२-२०२५ रोजीस वकीत	हातदार घेतल्याची ताखी ०१.०८.२०२५ (ग्रामध)	महान मिळकतीचे वर्णन कर्ज क्र. ००१, तुळजावत, ३५ अर्बेन्न् डी, पोसल मिठी, विरार रोड, अग्रवाल पोम्पार्ट जवळ, चारण, महाराष्ट्र-४०१३०३
ठिकाण : विरार, दिनांक : ०५-०८-२०२५ प्राधिकृत अधिकारी, पीएचबी हाऊसिंग फायनान्स लि.					

बसंत अॅग्रो टेक (इं.) लि.				
नों. कार्यालय : प्लॉट क्र. १३/२, कौलखेड, एस. टी. वर्कशॉप जवळ, अकोला-४४४ ००१.				
सीआयएन: एल २४१२०एमएच११९०पीएलसी१०५८५६०				
३० जून, २०२५ रोजी संपलेली तिमाहीकरिता अलेखापरिश्रित वित्तीय निष्कर्षांचे विवरणनों. कार्यालय				
तपशील	संपलेली तिमाही			संपलेले वर्ष
	३०.०६.२०२५	३०.०६.२०२४	३१.०३.२०२५	३१.०३.२०२५
	अलेखापरिश्रित	अलेखापरिश्रित	अलेखापरिश्रित	लेखापरिश्रित
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१५६४२.८१	१६५१४.००	१३२५७.७६	४६३५०.३२
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी)	२११.७०	२६५.०८	३६५.००	७०६.२१
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	२११.७०	२६५.०८	३६५.००	७०६.२१
कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	२५२.११	२२९.२३	११५.२०	४१६.६०
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	२५२.११	२२९.२३	११४.८८	४१६.२८
समभाग भांडवल	१०६.२८	१०६.२८	१०६.२८	१०६.२८
मागील वर्षांच्या लेखापरिश्रित ताळेबंदात दाखल्या प्रमाणे राखीव (पुनर्निव्यांकीत राखीव वागवू)				१६८८३.८५
मुलभूत	०.२८	०.२५	०.१३	०.४६
सौम्यिकृत	०.२८	०.२५	०.१३	०.४६
टोप :				
वरील माहिती म्हणजे सिस्चुरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड अड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन २३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या ३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहिकरिता अलेखापरिश्रित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाकरिता लेखापरिश्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट्स www.bseindia.com, तसेच कंपनीची वेबसाईट www.basanagro.com वर उपलब्ध आहे.				
				
बसंत अॅग्रो टेक (इं.) लि. करिता,				
दिनांक : ३१/०७/२०२५				
ठिकाण : मुंबई				
अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक				

Aptech

Unless your potential

CIN No.-: L72900MH2000PLC123841

Regd. Office:-Aptech House, A-65, M.I.D.C., Marol, Andheri (East), Mumbai - 400 093 Contact No.-: 022-68282300

Fax No:- 022-68282399 Email:- info@aptech.ac.in Website:- www.aptech-worldwide.com

STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE, 2025

(₹ in lakhs, except for EPS)

Particulars	Quarter ended June '25	Quarter ended Mar '25	Quarter ended June '24
	Unaudited	Audited	Unaudited
Total Income from Operations	12,528.16	12,228.60	10,787.84
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	971.65	930.23	766.47
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	951.66	929.41	716.40
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	672.86	494.38	505.56
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period/year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	657.66	511.12	471.78
Equity Share Capital	5,800.17	5,799.97	5,799.30
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-
Earnings Per Share (of Re. 1/- each) - Basic & Diluted			
Basic :	1.16	0.85	0.87
Diluted:	1.16	0.85	0.87

Note:

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Results are available on the Stock Exchange websites i.e. <https://www.bseindia.com/> and <https://www.nseindia.com/>

2. For the quarter ended June 30 2025 on a Standalone basis, Aptech Limited has reported (a) Turnover of Rs. 6676.29 Lakhs (b) Profit/(loss) before tax of Rs. 842.54 lakhs and (c) Profit/(loss) after tax of Rs. 587.40 Lakhs.

<



NCCL
NCDEX Group Company



SCAN ME

NATIONAL COMMODITY CLEARING LIMITED
CIN : U74992MH2006PLC163550
Reg. office: Akruti Corporate Park, 1st Floor, L.B.S. Road, Kanjurmarg (West), Mumbai - 400 078
Ph: 91 22 6280 4900 | **Fax:** 91 22 6280 4901 | **Email:** contactus@nccl.co.in | **Website:** http://www.nccl.co.in

Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2025
(Rs. in lakhs)

Sl. No.	Particulars	Quarter ended June 30, 2025 (Unaudited)	Quarter ended March 31, 2025 (Unaudited)	Quarter ended June 30, 2024 (Unaudited)	Year ended March 31, 2025 (Audited)
1.	Total Income from Operations	557.94	518.08	501.93	2,118.00
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(292.18)	(231.61)	(312.85)	(984.29)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(292.18)	(231.61)	(312.85)	(984.29)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(218.67)	(173.31)	(233.36)	(739.21)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(223.19)	(128.68)	(237.01)	(720.86)
6.	Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share)	12,275	12,275	12,275	12,275
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year #	-	-	-	3,663.41
8.	Earnings Per Share (Face Value of Rs. 10/- each)				
	1. Basic:	(0.18)*	(0.14)*	(0.19)*	(0.60)
	2. Diluted:	(0.18)*	(0.14)*	(0.19)*	(0.60)

*Not Annualised

Note: (a) The Above is an extract of the detailed format of quarter ended Financial Results. The full format of the quarter ended Financial Results are available on Company's website www.nccl.co.in.

(b) # Includes Company's own contribution towards Core SGF net of withdrawals amounting to Rs. 4,391.18 lakhs (March 31, 2025 : Rs. 5,118.20 lakhs) and income earned amounting to Rs. 5,121.85 lakhs (March 31, 2025 : Rs. 4,939.75 lakhs) aggregating to Rs.9,513.03 lakhs (March 31, 2025 : Rs. 10,057.95 lakhs)

For National Commodity Clearing Limited
Sd/-
Place: Mumbai
Date: August 5, 2025

Rajiv Relhan
Managing Director & CEO
(DIN: 07214524)

 IDBI BANK	आयडीबीआय बँक लिमिटेड आयडीबीआय बँक लि., फिदेल वसुली विभाग, मिलत कोर्ट, २रा मजला, बी विंग, नौमन पॉइंट, मुंबई-४०००२१, टेलि.क्र.: ०२२-६१२०१२५३/ ६१२७ १२८८/६१२५ १३४२.
	शुद्धिपत्र कृपया नोंद घ्यावी की, ०५-०८-२०२५ रोजी या फ्रि प्रेस जर्नल+नवसॉफि (इंग्रजी+मराठी) मध्ये प्रकाशित झालेल्या कच्चा सूचनेस सत्यनारायण निवार/ जयदीप निवारी यांच्या खात्यात कच्चा सूचनेच्या खालीलत ताखाकथे एक चूक आहे ज्यामध्ये ०४.०८.२०२४ ऐवजी अचूक तारीख: ०५.०८.२०२५ अशी आहे. उनीत मजकूरामध्ये काही बदल नाही.
	सही /- प्राधिकृत अधिकारी आयडीबीआय बँक लिमिटेड



EVEREST INDUSTRIES LIMITED

CIN: L74999MH1934PLC002093

Registered Office: GAT No. 152, Lakhmapur, Taluka Dindori Nashik - 422202, (Maharashtra)

Tel +91 2557 250375/462, Fax +91 2557 250376, compofficer@everestind.com, www.everestind.com

UNAUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

The Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) of Everest Industries Limited ("the Company") for the quarter ended June 30, 2025 approved by the Board of Directors of the Company, at its Meeting held on August 4, 2025 along with the Limited Review Reports of the Statutory Auditors thereon are available on the website of the Company at the below link and can also be accessed by scanning the below Quick Response ("QR") Code:

Weblink: <https://www.everestind.com/public/storage/quarterly-financial-results/August2025/JrbwbRAWWhFzgZVaJpJ0b.pdf>

QR Code:



For and on behalf of the Board of Directors

Sd/-
Rajesh Joshi
Managing Director and CEO
DIN: 08855031

Place : Mumbai
Date : August 4, 2025

BUILDING SOLUTIONS | ROOFING | WALLS | FLOORS | CEILINGS | CLADDINGS | STEEL BUILDINGS